



प्रेस रिलीज PRESS RELEASE



रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Reserve bank of India

वेबसाइट : www.rbi.org.in

ईमेल : helpdoc@rbi.org.in

दळणवळण विभाग, केंद्रीय कार्यालय, एस.बी.एस. मुंबई -400001

दळणवळण विभाग, केंद्रीय कार्यालय, एस.बी.एस. मुंबई -400001

फोन : : 91 22 2266 0502 फॅक्स : : 91 22 22703279

30 जुलै 2009

बनावट ऑफर्स/लॉटरी जिंकणे/स्वस्त फंड ऑफरपासून सावध राहा : आर.बी.आय

परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 अंतर्गत लॉटरी योजनांमध्ये सहभागासाठी कोणत्याही स्वरूपात पैसे पाठविण्यास मनाई आहे, असे रिझर्व्ह बँकेने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. शिवाय, हे निर्बंध लॉटरीसारख्या विविध नावाने कार्य करणाऱ्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी, जसे की, मनी सर्क्युलेशन योजना किंवा बक्षिसाची रक्कम / पुरस्कार मिळवण्याच्या उद्देशाने पैसे पाठविण्यासाठी रेमिटन्ससाठी देखील लागू आहे. वितरणासाठी निधी ठेवण्यासाठी भारतातील व्यक्ती/कंपन्या/ट्रस्टच्या नावे कोणतीही तरतूद नाही किंवा रिझर्व्ह बँकेकडे पैसे जमा करण्यासाठी व्यक्तींना खाते उघडण्याची परवानगीही देत नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. तसेच या खात्यांमध्ये कोणतेही प्रमाणपत्र किंवा सल्ला किंवा पुष्टीकरण, पावती आणि पैसे धारण करायला देखील देत नाही.

रिझर्व्ह बँकेने जनतेला बनावट ऑफर/निवेदनांना प्रतिसाद म्हणून अशा खात्यांमध्ये पैसे पाठवू नका किंवा जमा करू नका, असा सल्ला दिला आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस अधिका-यांच्या लक्षात अशा ऑफरचा तपशील जनता ताबडतोब आणू शकते.

अलिकडच्या काळात अनेक रहिवासी अशा मोहक ऑफरला बळी पडल्याच्या आणि पैसे गमावल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने हा सल्ला दिला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वी अनेकदा जनतेला असा इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या संस्था / व्यक्तींचे प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या भारतीय रहिवाशांसह काही परदेशी संस्था / व्यक्तींनी परदेशातून परकीय चलनात स्वस्त निधी परत पाठवण्याच्या बनावट ऑफर / लॉटरी जिंकलेल्या / पाठविण्यास बळी पडू नये. या ऑफर्स साधारणतः पत्र, ई-मेल, मोबाइल फोन, एस.एम.एस आदी माध्यमांतून दिल्या जातात.

रिझर्व्ह बँकेने असे नमूद केले आहे की, यापूर्वी स्वीकारलेल्या विशिष्ट पद्धतींव्यतिरिक्त, फसवणूक करणाऱ्यांनी आता लेटरहेडवर प्रमाणपत्रे, पत्रे, परिपत्रके इत्यादी जारी करण्याचा अवलंब केला आहे, जे रिझर्व्ह बँकेच्या लेटरहेडसारखे दिसते आणि अशा ऑफर अस्सल दिसण्यासाठी त्याच्यावर नकली कार्यकारी / वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली असते. रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अधिकारी म्हणून दूरध्वनी क्रमांक आणि/किंवा बनावट ई-मेल आय.डी द्वारे फसवणूक करणारे पीडितांना पटवून देतात. अनेक घोटाळेबाजांनी तर भारतातील बँकांमध्ये खातीही उघडली आहेत आणि लोकांना या खात्यांमध्ये विविध शुल्क, कर, ड्यूटी इत्यादींसाठी पैसे जमा करण्याचा सल्ला दिला आहे. एकदा का त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की, अशा ऑफर्स मेल करणारे लोक पैसे काढतात आणि मग गायब होतात. अशा प्रकारे पीडित व्यक्ती भरलेले पैसे गमावते.

तसेच, रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवरील (www.rbi.org.in) टिकरचे वाचनही जनतेने तपशिलासाठी करावे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.

अल्पना किल्लावाला

मुख्य महाप्रबंधक

प्रेस रिलीज: 2009-2010/168

संबंधित प्रेस रिलीज/ सूचना	
28 मे 2010	फंड ट्रान्सफरच्या काल्पनिक प्रस्तावांना बळी पडू नका: आर.बी.आय चा सल्ला
26 मे 2010	लॉटरी, मनी सर्क्युलेशन योजना, स्वस्त निधीच्या इतर काल्पनिक ऑफर इ. मध्ये सहभागासाठी पैसे पाठवणे.
07 डिसेंबर 2007	आर.बी.आय ने लोकांना परदेशातून स्वस्त निधी पाठविण्याच्या काल्पनिक ऑफरपासून सावध केले